



उल्हासनगर महानगरपालिका
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

मालमत्ता कर विभाग

Head Office Ground Floor, Ulhasnagar 421-003 dist. Thane, Maharashtra

(मिळकत कर आकारणी विशेष नोटीस)

(महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम १२७, १२९, १५० (अ), २६७ (अ), ४५३, १३९(१)(अ) तसेच अधिनियमाचे अनुसूची 'ड' चे प्रकरण ८ (कराधान नियम) मधील नियम १५ (२) व नियम २० (२) अन्वये)

अ.क्र. उमपा/कर-विभाग/सु-२/२४/

103

दि. 28/12/2023

प्रति,
SUNDRIKAI MAKHANSINGH LABANA

मालमत्ता क्र. 24BD17097100 जुना मालमत्ता क्र. UPIC. 869

आपणास कळविण्यात येते की, युनिट क्र 3 मधील बाई क्र. 24 येथील BK NO.664, BACKSIDE JHULELAL TRUST SCHOOL, ULHASNAGAR-2 याठिकाणी बापरात बदल निदर्शनास आले असून त्या अनुशंगाने दि. 01-04-2023 To 31-03-2024 या मुदतीत कर आकारणी करणेसाठी मालमतेचे वार्षिक करयोग्य मूल्य 39815 निश्चित केले आहे. सदर करयोग्य मूल्य व त्यानुसार वर नमूद केलेल्या कालावधीसाठी प्रती वर्ष कर

बांधकाम प्रकार	बापराचा प्रकार	चटई क्षेत्रफळ	करनिर्धारण वर्ष	करयोग्य मूल्य
RCC RCC RCC AC-Sheet	Non-Resi Non-Resi Non-Resi Non-Resi	333.24 365.96 340.45 365.96	01-04-2023 To 31-03-2024 01-04-2023 To 31-03-2024 01-04-2023 To 31-03-2024 01-04-2023 To 31-03-2024	10545 11580 10773 6917
1405.61				39815

कराचे तपशील

अ. क्र	कराचे प्रकार	कराचे दर	एकूण रक्कम
(१)	सर्व साधारण कर	28%	11148
(२)	महानगरपालिका शिक्षण कर	5%	1991
(३)	मलप्रवाह कर	7%	2787
(४)	पथ कर	8%	3185
(५)	वृक्ष कर	0.5%	199
(६)	पाणीपुरवठा लाभ कर	5%	1991
(७)	मलप्रवाह सुविधा लाभ कर	3%	1194
(८)	शासकीय शिक्षण कर	Residential- 0% Non-Residential- 12%	4778
(९)	शासकीय रोजगार हमी कर	3%	1194
(१०)	मोठ्या निवासी जागेवरील कर	NA	0
(११)	पाणी पट्टी (प्रति महिना)	NA	0
(१२)	विशेष साफ सफाई कर	10%	0
(१३)	अग्निशमन सेवा कर	2%	796
(१४)	उपयोगकर्ता शुल्क		945
(१५)	अनाधिकृत बांधकाम शास्ती		40610
70818			

वरील कर आकारणी बाबतची तपशीलवार माहिती कार्यालयीन कामाचे दिवशी मुख्य कार्यालयातील कर वसुली विभागात मिळेल. तरी या कर आकारणी संबंधी तुमची काही तक्रार असल्यास ती ही नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसांचे आत उप-आयुक्त (कर), महानगरपालिका कार्यालय, उल्हासनगर यांचेकडे योग्य त्या कारणास्तव व पुराव्यासह लेखी स्वरूपात दाखल करावी. मुदतीत हरकत न घेतल्यास वरील प्रमाणे निश्चित केलेले करयोग्य मूल्य व कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच जागेच्या मालकी हक्काबाबत वाद उपस्थित झाल्यास त्याचे निराकरण आपणांस करूवे लागेल.

Received: *Millesh Singh*
Abhishek Chavhan

उप-आयुक्त (कर)

उल्हासनगर महानगरपालिका